

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड योजनेंतर्गत आर्थिक मापदंडाबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग, रोहयो प्रभाग
शासन निर्णय क्रमांक- फळबाग-२०२२/ प्र.क्र.३५/ मगारो-५,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक :- १५ डिसेंबर, २०२२

वाचा :-

१. शासन निर्णय क्रमांक-फळबाग-२०२१/ प्र.क्र.६३ / मगारो-५ दि. ३० मार्च, २०२२
२. केंद्र शासनाचे पत्र क्रमांक १३८५/ असाधारण राजपत्रातील भाग -II खंड-३ -उपखंड (ii) नवी दिल्ली दिनांक २८ मार्च, २०२२
३. विभागाचे पत्र क्र. मगारो-२०२२/प्र.क्र.५३/ मगारो-१ दिनांक ३० मार्च, २०२२
४. आयुक्त कृषी यांचे पत्र क्रमांक- जा.क्र.संफ / फलो-२/ मनरेगा मापदंड /२२-२३/२०२०२, दिनांक ०६ जून, २०२२.
५. आयुक्त कृषी यांचे पत्र क्र. जा.क्र.संफ/ फलो-२/मनरेगा मापदंड/२२-२३ /२४८५६/ २२ दि. १५ जुलै, २०२२
६. संचालक, फलोत्पादन यांचे पत्र क्र.जाक्र./कृआ.फलो-२/सु.आ.मा/मगारोहयो/२८९५३/२०२२ दि.२४ ऑगस्ट, २०२२

प्रस्तावना :-

उपरोक्त संदर्भ क्रमांक - १ मधील शासन निर्णयान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड/ वृक्ष लागवड व फूलपिक लागवड कार्यक्रम कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयान्वये पुर्वी प्रमाणे समाविष्ट असलेली पिकांसोबतच खालील पीके नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. १) केळी (३ वर्ष) २) ड्रॅगनफ्रुट ३) अँव्हाकॅडो ४) द्राक्ष, फुलझाड - सोनचाफा, मसाल्याची पिके - १) लवंग, २) दालचिनी, ३) मिरी ४) जायफळ इत्यादी.

२. वाचा येथे नमुद संदर्भ क्रमांक २ अन्वये केंद्र शासनाने दिनांक २८ मार्च २०२२ असाधारण राजपत्रातील भाग -II खंड-३ उपखंड (ii) अन्वये योजनेतील अकुशल मजूरीच्या दरात सुधारणा केली असून दिनांक ०१ एप्रिल, २०२२ पासून महाराष्ट्र राज्याकरीता मजूरीचा दर रुपये २५६/- प्रति मनुष्यदिन याप्रमाणे निश्चित केलेला आहे.

३. सुधारीत मजूरी दराच्या अनुषंगाने आयुक्त (कृषी), पुणे यांनी संदर्भातील क्र. ४ व ५ अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड योजनेच्या अदाजपत्रके सुधारित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. संदर्भाधिन क्र. ६ येथील संचालक, फलोत्पादन यांच्या प्रस्तावातील नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १) केळी (३ वर्ष) २) ड्रॅगनफ्रुट ३) अँव्हाकॅडो ४) द्राक्ष, फुलझाड - सोनचाफा, मसाल्याची पिके - १) लवंग, २) दालचिनी, ३) मिरी ४) जायफळ इत्यादी पिकांबाबत आर्थिक मापदंडाच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

विभागाच्या दिनांक ३० मार्च, २०२२ रोजाच्या शासन निर्णयान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/ वृक्ष लागवड व फूलपिक लागवड कार्यक्रमांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १) केळी (३ वर्ष) २) ड्रॅगनफ्रुट ३) अँव्हाकॅडो ४) द्राक्ष, फुलझाड - सोनचाफा, मसाल्याची पिके - १) लवंग, २) दालचिनी, ३) मिरी ४) जायफळ इत्यादी पिकांबाबत सुधारित मजुरी दर रु २५६/- प्रमाणे अकुशल भागाचे मापदंड तसेच सामुग्रीकरीता कलमे / रोपांबाबत संचालक फलोत्पादन पुणे यांनी दिनांक २४ ऑगस्ट, २०२२ रोजी प्रस्तावित केल्यानुसार नविन पिकांबाबत मनुष्यदिन संख्या गृहीत धरून रासायनिक खतांचा खर्च वगळून "परिशिष्ट अ" प्रमाणे आर्थिक मापदंड निश्चित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. रासायनिक खतांसाठी लागणारे मनुष्यदिन शेणखत या बाबीमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. सुरवातीला खड्डा भरताना रासायनिक खतांमध्ये लागणारे सुपर फॉस्फेट, किटकनाशक भुकटी व इतर बाबी २ किलो पर्यंत वापरावे. रासायनिक खतांऐवजी नाडेप व व्हर्मी कंपोस्ट खतांचा वापर करण्यास अधिक भर देण्यात यावा. लाभार्थ्यांना आवश्यक वाटल्यास स्वःखर्चाने रासायनिक खतांचा वापर करण्यास मुभा राहिल.

४. केंद्र शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या मजुरी दरानुसार अंदाजपत्रके (सामुग्री वगळून) सुधारित करण्याचे निदेश यापूर्वीच संदर्भाधीन दिनांक ३० मार्च, २०२२ च्या शासन पत्रान्वये देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आयुक्त (कृषी) यांनी दरवर्षी सुधारित मजुरी दरानुसार अकुशल (सामुग्री वगळून) आर्थिक मापदंड सुधारित करून क्षेत्रीय स्तरावर कळवावेत व शासनास त्याबाबत अवगत करावे. यासाठी ज्या कालावधीपासून मजुरी दर लागू केला असेल तोच कालावधी विचारात घेण्यात यावा. राज्य शासनाचे परवानगी शिवाय कोणत्याही परिस्थितीत सामुग्रीच्या दरात वाढ करण्यात येऊ नये.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१२१५१५२४०८३५१६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नंद कुमार)

अपर मुख्य सचिव (रोहयो)

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-४०००३२
३. मा. विरोधी पक्ष नेते, विधानसभा व विधान परिषद
४. मा. मंत्री (रोहयो), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०००३२
५. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य स्वीय सहायक,
६. अप्पर मुख्य सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
७. प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
८. सर्व विभागीय आयुक्त,
९. आयुक्त, (कृषि) महाराष्ट्र राज्य, पुणे
१०. सर्व जिल्हाधिकारी (मुंबई व मुंबई उपनगर वगळून)
११. संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१३. सर्व विशेष कार्यकारी अधिकारी व उप विकास आयुक्त (रोहयो)

१४. सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो)
१५. मुख्य अभियंता, लघुपाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर), पुणे
१६. सर्व विभागीय कृषी सहसंचालक
१७. सर्व उपसचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी, (मगारोहयो) नियोजन विभाग, मंत्रालय.
१८. निवड नस्ती, कार्यासन रोहयो- ५, नियोजन विभाग, मंत्रालय.

परिशिष्ट - अ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग / पडीक शेतावर व शेताच्या बांधावर फळझाड / वृक्ष लागवडीसाठी प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके

सन - २०१२-१३

मजुरीचा दर रुपये २५६/- प्रति मनुष्यदिन व कलम / रोपांच्या मान्य दरानुसार

फळपिक	बाब	अंतर (मी)	हेक्टर झाडे	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण			अकुशल (%)	कुशल (%)									
				मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन			मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन					
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३				
१	इंगणष्ट	३.५ X ३.०	३८०८	१०२४००	७४५०१	१७६१०१	६००	२३०४०	०.७७५	२५८१५	९०	२३०६०	२१७५	२६०९५	९०	१४८४८०	८०२५१	२२८७३१	५८०	२०	२१	२२	२३			
२	अर्जकडी	८ X ८	१५०	७३२१६	२७१००	१००३१६	२८६	१८९४४	८८००	२७७४४	७४	१७९२०	२४७२०	२४७२०	३०	११००८०	१५३७००	१५३७००	४३०	७२	७३	७४	७५			
३	कंठी	१.८ X १.५	३००४	११२६४०	६०४४४	१७३०८४	४४०	२७६४८	१६२००	४३७४८	१०८	२५६००	३६६००	३६६००	१००	१६५८८८	२५३०३२	२५३०३२	६४८	६६	६७	६८	६९			
४	दास	३ X १.५	००२२	१२६७२०	५३१८४	१८०७०४	४९५	२६८८०	१६६००	३२३६०	१०५	२६८८०	४५४८०	४५४८०	१०५	१८०४८०	२६९६६४	२६९६६४	७०५	६७	६८	६९	७०			
फुलपिक																										
	बाब	अंतर (मी)	कलम संख्या	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण													
५	सामयाग	३ X ३	११११	१०४१६०	११६२००	२२७७२०	४२०	०	०	०	०	०	०	०	०	१०७५२०	२१६२००	२२७७२०	४२०							
मसाला पिक																										
	बाब	अंतर (मी)	कलम संख्या	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण													
६	मिर्चा	०.३० X ०.३०	३००	२६८८०	११२९	३६००९	१०५	५१२०	१५००	६६२०	२०	६८६४	१०००	५८६४	१९	३६८६४	४८६९३	४८६९३	१४४							
७	लवंग	०.६० X ०.६०	१२०	२५८५६	८५००	३४३५६	१०१	१२८००	२१४०	१४६४०	५०	१२२८८	१४००	१३६८८	४८	५०९४४	६२९८४	६२९८४	१९९							
८	जायफळ	०.९० X ०.९०	३५०	४७६१६	१८०६२	६५६७८	१८६	१२८००	६३००	१७१००	५०	१२२८८	१४००	१३६८८	४८	७२७०४	९६४६६	९६४६६	२८४							
९	जायफळ रोप	०.९० X ०.९०	३५०	४७६१६	९३१२	५६९२८	१८६	१२८००	२३००	१५१००	५०	१२२८८	१४००	१३६८८	४८	७२७०४	८५७९६	८५७९६	२८४							
१०	दानांचा रोप	०.६० X ०.६०	३००	४६३३६	१५००४	६१३६०	१८१	२३०४०	३७००	२६७४०	९०	२२०१६	१४००	२३४१६	८६	११३९२	११५१६	११५१६	३५७							

[टिप :- शासन विनयाभावे नमूद वेळानुसार उमड्डा भरलावा, क्षावशक असणे व कासागिरी खाल वापरण्यास अनुमति देणे.]

महत्वा मॉदी राष्ट्रीय प्रानीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सलग/पडीक प्रोतावर व शेताच्या पोषावर फळझाड/वृक्ष लागवडीसाठी प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके सन २०२२-२३

फळीपिकाचे नाव- ड्रॅगनफुट रोपे संख्या प्रति हेक्टर ३८०८ (आंतर ३.५ x ३ मीटर) १५२ खांब ४ रोपे प्रति खांब

अ.क्र.	वाव	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ) लागवडपूर्व कामे																	
१	जमीन तयार करणे	१०२४०	५००	१०७४०	४०	०	०	०	०	०	०	०	०	१०२४०	५००	१०७४०	४०
२	खडे खोदणे ०.६० x ०.६० x ०.६० मी, ३८०८ खडे	३०७२०	०	३०७२०	१२०	०	०	०	०	०	०	०	०	३०७२०	०	३०७२०	१२०
३	काटेरी कुंपन	२५६०	१०००	३५६०	१०	०	०	०	०	०	०	०	०	२५६०	१०००	३५६०	१०
ब) लागवड व संवर्धन कामे																	
माती व खत मिश्रणाने खडे भरणे																	
१	शेणखत १.५ टन, रासायनिक खत सिंगल सुपर फॉस्फेट २०० कि.ग्र किटकनाशकाची थुफटी १० कि ग्राम (मिथिल परॉथिऑन)/ हे.	२०४८०	१२५८१	३३०६१	८०	०	०	०	०	०	०	०	०	२०४८०	१२५८१	३३०६१	८०
२	कालमे लागवड करणे, किमंत रु. २० प्रति कालम संख्या ३८०८	१५३६०	५७१२०	७२४८०	६०	०	०	०	०	०	०	०	०	१५३६०	५७१२०	७२४८०	६०
३	झाडांचे रुपांतर करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
५	खते देणे (शेण खत)	५१२०	२०००	७१२०	२०	५१२०	२२७५	७३९५	२०	५१२०	२४७५	७५१५	२०	१५३६०	६७५०	२२११०	६०
६	आंतर मशागत करणे	६४००	०	६४००	२५	६४००	०	६४००	२५	६४००	०	६४००	२५	१९२००	०	१९२००	७५
७	पीक सरंक्षण	५१२०	३००	५४२०	२०	५१२०	५००	५६२०	२०	५१२०	५००	५६२०	२०	१५३६०	१३००	१६६६०	६०
८	पाणी देणे	६४००	०	६४००	२५	६४००	०	६४००	२५	६४००	०	६४००	२५	१९२००	०	१९२००	७५
९	इतर संकीर्ण	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	१०	०	०	१०००	०	१०००	०
एकूण		१०२४००	७४५०१	१७६९०१	४००	२३०४०	२७७५	२५८१५	१०	२३०४०	२९७५	२६०१५	१०	१४८४८०	८०२५१	२२८७३९	५८०

डिप्टी. - इंगल गिर्णामळी नमूर केल्यानंतर खर्चा अरसाणा आवश्क झालीक रासायनिक संचालक फलोपादन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ५

उपान वापरण्यास अनुबोध करा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वेंचविकित लाभार्थ्यांच्या सलग/ पडोके पोतावर व शेताच्या बांधावर फळझाड /वृक्ष लागवडीसाठी प्रति हेक्टरी यांच्या प्रमाणे सन २०२२-२३ फळपिकाचे नाव: अदळेकोडे रोपे संख्या प्रति हेक्टरी १५० (८ x ८ मी.)

क्र.सं.	याव	चर्प पहिले				चर्प दुसरे				चर्प तिसरे				एकूण			
		मजुरी	साधुगी	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	साधुगी	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	साधुगी	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	साधुगी	एकूण	श्रमीक दिन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ) लागवडपूर्व कामे																	
१	जमीन तयार करणे	१०२४०	५००	१०७४०	४०	०	०	०	०	०	०	०	०	१०२४०	५००	१०७४०	४०
२	खटे खांदणे १ x १ x १ मी, १५० खटे	१६८९६	०	१६८९६	६६	०	०	०	०	०	०	०	०	१६८९६	०	१६८९६	६६
३	काटेरी कुंपन	१५३६०	१०००	१६३६०	६०	०	०	०	०	०	०	०	०	१५३६०	१०००	१६३६०	६०
ब) लागवड व संवर्धन कामे																	
१	माती व खत मिश्रणाने खटे भरणे शेणखत १.५ टन, रासायनिक खत लिगल सुपर फॉस्फेट ३०० कि.ग्र किटकनाशाकाची मुक्कटी १० कि ग्रम (मिथिल परीथिऑन)/ हे. रोपे लागवड करणे, किंमत रु. ७० प्रति रोप, संख्या १५० झाडांचे रुपांतर करणे नांग्या भरणे खते देणे (शेण खत) आंतर मशागत करणे पीक संरक्षण भागी देणे इतर संकीर्ण एकूण	५१२०	१०५००	१०५६२०	२०	०	०	०	०	०	०	०	०	५१२०	१०५००	१०५६२०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	१०२४	२१००	३१२४	४	०	०	०	०	१०२४	२१००	३१२४	४
५	खते देणे (शेण खत)	३८४०	६४००	१०२४०	१५	३८४०	६४००	१०२४०	१५	३८४०	६४००	१०२४०	१५	३८४०	६४००	१०२४०	१५
६	आंतर मशागत करणे	५१२०	०	५१२०	२०	५१२०	०	५१२०	२०	५१२०	०	५१२०	२०	५१२०	०	५१२०	२०
७	पीक संरक्षण	१२८०	३००	१५८०	५	१२८०	३००	१५८०	५	१२८०	३००	१५८०	५	३८४०	१०००	४८४०	१५
८	भागी देणे	७६८०	०	७६८०	३०	७६८०	०	७६८०	३०	७६८०	०	७६८०	३०	२३०४०	०	२३०४०	३०
९	इतर संकीर्ण	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०
	एकूण	७३२१६	२७१००	१००३२६	२८६	१८९४४	८८००	२७७४४	७४	१७९२०	६८००	२४७२०	७०	११००८०	४२७००	१५२७८०	४३०

संचालक फलोत्पादन
 कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ५
 [वृत्ति :- ज्ञानाक्षर विनिर्माहक व मनुष्य कुलमानुसास व्दम श्रुती भरताम। ज्ञानशक्त्यस्य अक्षयतासु]
 वास्तव्यानिष्ठ ज्ञान वापश्चामस्य दाम्बुरोमेन क्षीरः]

महान्या गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वेधवित्तक लागवडीच्या सहाय्य/ पडीक अंशावर व शेताच्या बांधावर पावसाळी प्रति हेक्टरी खर्चाची प्रमाणांक सन २०२२-२३
 मजकुराचे नाव - केळी

रोपे संख्या प्रति हेक्टर ३७०४ (१.८ x १.५ मीटर)

क्र.सं.	घात	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ) लागवडीपूर्व कामे																	
१	जमीन तयार करणे	१०२४०	५००	१०७४०	४०	०	०	०	०	०	०	०	०	१०२४०	५००	१०७४०	४०
२	खडे खोदणे ०.३० x ०.३० x ०.३० मी. ३७०४ खडे	३०७२०	०	३०७२०	१२०	०	०	०	०	०	०	०	०	३०७२०	०	३०७२०	१२०
३	फाटेरी सुंपन	१५३६०	१०००	१६३६०	६०	०	०	०	०	०	०	०	०	१५३६०	१०००	१६३६०	६०
ब) लागवड व संवर्धन कामे																	
१	माती व खत मिश्रणने खडे भरणे योग्यत १.५ टन., रासायनिक खत सिंगल सुपर फॉस्फेट २०० कि.ग्र मिटरनाशकाची भुकेटी १० कि ग्रम (मिथिल पंतोचिडॉन)/ हे.	१५३६०	६६००	२१९६०	६०	०	०	०	०	०	०	०	०	१५३६०	६६००	२१९६०	६०
२	रोपे लागवड करणे, किंमत रु. ११ प्रति रोप, सैख्या ३७०४	१५३६०	४०७४४	५६१०४	६०	०	०	०	०	०	०	०	०	१५३६०	४०७४४	५६१०४	६०
३	झाडांचे रस्तांतर करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	२०४८	५५००	७५४८	८	०	०	०	०	२०४८	५५००	७५४८	८
५	खते देणे (शेण खत)	५१२०	१६००	६७२०	२०	५१२०	१६००	६७२०	२०	५१२०	१६००	६७२०	२०	१५३६०	२८८००	४४१६०	६०
६	अंतर मर्यात/ घट व्यवस्थापन	५१२०	०	५१२०	२०	५१२०	०	५१२०	२०	५१२०	०	५१२०	२०	१५३६०	०	१५३६०	६०
७	पीक संरक्षण	२५६०	१०००	३५६०	१०	२५६०	१०००	३५६०	१०	२५६०	१०००	३५६०	१०	७६८०	३०००	१०६८०	३०
८	पाणी देणे	१२८००	०	१२८००	५०	१२८००	०	१२८००	५०	१२८००	०	१२८००	५०	३८४००	०	३८४००	१५०
९	इतर संकीर्ण	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०
	एकूण	११२६४०	६०४४४	१७३०८४	४४०	२७६४८	१६१००	४३७४८	१०८	२५६००	१०६००	३६२००	१००	१६५८८८	८७१४४	२५३०३२	६४८

[टिप:- शासन निर्णमांकेक नमूद केल्ल्याप्रमाणे व्हाडी भरताना आवश्क आसात
 रासायनिक खण वापरणांय आशुसेय करे.]

संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे - ५
 कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ५

महत्त्वा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वेंचविकित्त लाभाध्याच्या सलग/ पडीक शेतावर व शेताच्या बांधावर फळझाड/वृक्ष लावावीसाठी प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके सन २०२२-२३

फळविकारचे नाव - द्राक्ष

क्र.सं.	वाव	घरपे पहिले			घरपे दुसरे			घरपे तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	
२	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ	लागवडपूर्व कामे	२०४८०	५००	२०९८०	८०	०	०	०	०	०	०	०	०	२०४८०	५००	२०९८०	८०
२	वट्टे खोदणे, जाळकार	३०७२०	०	३०७२०	१२०	०	०	०	०	०	०	०	०	३०७२०	०	३०७२०	१२०
३	काटेरी झडांचे कुंपन	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब	लागवड व सर्वपल कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणने वट्टे भरणे शेणवत १.५ टन, रासायनिक खत सिंगल सुपर फॉस्फेट ११०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकाटी	२५६६०	१५६६४	४१३२४	१००	०	०	०	०	०	०	०	०	२५६६०	१५६६४	४१३२४	१००
२	कलम वट्टे लागवड करणे कलमे किंमत रु.५ प्रति रोपे, संख्या २२२२	१५३६०	११११०	२६४७०	६०	०	०	०	०	०	०	०	०	१५३६०	११११०	२६४७०	६०
३	झडांचे कलम करणे प्रति कलम ५/(५० %	७६८०	११११०	१८७९०	३०	०	०	०	०	०	०	०	०	७६८०	११११०	१८७९०	३०
४	नांग्या भरणे (१०%)	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
५	खते वेणे (शेण खत)	६४००	१६००	१६०००	२५	६४००	१६००	१६०००	२५	६४००	१६००	१६०००	२५	११२००	२८८००	४८०००	७५
६	जांतर मशागत करणे	५१२०	०	५१२०	२०	५१२०	०	५१२०	२०	५१२०	०	५१२०	२०	१५३६०	०	१५३६०	६०
७	पुष्क संरक्षण	५१२०	५०००	१०१२०	२०	५१२०	७०००	१०००	२०	५१२०	१०००	१०१२०	२०	१५३६०	२१०००	२५२४०	६०
८	पाणी वेणे	१०२४०	०	१०२४०	४०	१०२४०	१०	१०२४०	४०	१०२४०	०	१०२४०	४०	३०७२०	०	३०७२०	१२०
९	इतर संकल्प	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०
	एकूण	१२६७२०	५३१८४	१८०७०४	४९५	२६८८०	१६६००	३२३६०	१०५	२६८८०	१८६००	४५४८०	१०५	१८०४८०	८९१८४	२६९६६४	७०५

दिपक शासन जिणे भावधर जामद कुलबागुसार कपडा करालागा श्रावशक, अथवा रासायनिक संयानिक फलसादन कृषि जायकालिय, महाराष्ट्र राज्य, पुणे-५

महत्त्वा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लाभाधार्यांच्या वैयक्तिक शेतावर सलग फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी प्रति हेक्टरी अधिक मापदंड सन २०२२-२३

शुल्काचे नाव - सोन्याफा

अ.क्र.	वाव	वाव पहिले				वाव दुसरे				वाव तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमीक दिन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	१०२४०	२००	१०४४०	४०	०	०	०	०	०	०	०	१०२४०	२००	१०४४०	४०	
२	खोदने (१.० x १.० x १.०) मी. ११११ खडे	३३२८०	०	३३२८०	१३०	०	०	०	०	०	०	०	३३२८०	०	३३२८०	१३०	
३	काटेरी जुंपन	१५३६०	०	१५३६०	६०	०	०	०	०	०	०	०	१५३६०	०	१५३६०	६०	
ब)	लागवड व संवर्धन कामे																
	माता व खत मिश्रणाने खडे भरणे																
१	टन/रासायनिक खत मॉल्ट २०० किटकाशकाची भुक्ती १० कि ग्राम (मिथिल पावडिऑन)	१७१२०	२२००	२०१२०	७०	०	०	०	०	०	०	०	१७१२०	२२००	२०१२०	७०	
२	रोपे लागवड करणे, किंमत रु.१०० प्रति कलम संख्या ११११	१२८००	११११००	१२३९००	५०	०	०	०	०	०	०	०	१२८००	११११००	१२३९००	५०	
३	नांग्या भरणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	खते देणे	३८४०	११००	४९४०	१५	०	०	०	०	०	०	०	३८४०	११००	४९४०	१५	
५	अंतर मरणात करणे	६४००	०	६४००	२५	०	०	०	०	०	०	०	६४००	०	६४००	२५	
६	पीक संरक्षण	२५६०	५००	३०६०	१०	०	०	०	०	०	०	०	२५६०	५००	३०६०	१०	
७	पाणी देणे	५१२०	१००	५२२०	२०	०	०	०	०	०	०	०	५१२०	१००	५२२०	२०	
८	इतर संकीर्ण	०	१०००	१०००	५	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०	
	एकूण	१०४१६०	११६२००	२२३७६०	१४२०	०	०	०	०	०	०	०	१०४१६०	११६२००	२२३७६०	१४२०	

संचालक महाराष्ट्र शासन
शुभ आभाराने, मुंबई-५

[दिा: आभार विभागाच्या बाबत कुळाणसार उमडई अलाना आवश्क कामांर रासायनिक कामां वापरुबांम वाजुसोम कोरु.]

महत्त्वा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार रक्षी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाख्याचा शोधावर नसालापीक लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी प्रति हेक्टरी आर्थिक मापदंड सन २०२२-२३

परिशिष्ट - अ/६

फळमिकाचे नाव - गिरी रोमे (नारळ वागोमध्ये आंतरापिक)

संख्या प्रती हेक्टरी ३००

मजुरी दर रु. २५६/- प्रमाणे

अ.क्र.	नाम	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण				
		मजुरी	सागुती	एकूण	अमीक दिन	मजुरी	सागुती	एकूण	अमीक दिन	मजुरी	सागुती	एकूण	अमीक दिन	मजुरी	सागुती	एकूण	अमीक दिन	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	
अ)	लागवडीपूर्व कामे																	
१	जमीन तयार करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
२	खडे खोदणे/आकार ०.५ X ०.५ X ०.५ मी एकूण खडे ३००	१०२४०	०	१०२४०	४०	०	०	०	०	०	०	०	०	१०२४०	०	१०२४०	४०	०
३	काटेरी झाडांचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
घ)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाने खडे नरणे, शेणखत १.५ टन, रासायनिक खत सुपर फॉस्फेट १५० किग्रॅ, फिटकलासकाची थुकटी १० कि ग्रॅम (मिथिल पॅन्थीऑन)	६४००	६२९	७०२९	२५	०	०	०	०	०	०	०	०	६४००	६२९	७०२९	२५	०
२	रोपे लागवड करणे, किंमत रु. २० प्रती रोम संख्या ३००	५१२०	६०००	१११२०	२०	०	०	०	०	०	०	०	०	५१२०	६०००	१११२०	२०	०
३	झाडांचे रुपांतर करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या अरणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
५	खते देणे	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	०
६	आंतर मशागत करणे	१२८०	०	१२८०	५	१२८०	०	१२८०	५	१२८०	०	१२८०	५	१२८०	०	१२८०	५	०
७	मीक संरक्षण	२५६	५००	७५६	१	२५६	५००	७५६	१	२५६	५००	७५६	१	२५६	५००	७५६	१	०
८	पाणी देणे	३०७२	०	३०७२	१२	३०७२	०	३०७२	१२	३०७२	०	३०७२	१२	३०७२	०	३०७२	१२	०
९	इतर संकिर्ण	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०	०
	एकूण	२६८०	११२९	३६०९	१०५	५१२०	१५००	६६२०	२०	४८६४	१०००	५८६४	१९	३६८६४	११६२९	४८४९३	१४४	०

[दिपि :- २ दिवस निर्दिष्टात नमूद केल्यानुसार द्यावयाची भरसणी घ्यावयाची असल्याने रासनाभक्ति]
 [दिपि :- २ दिवस निर्दिष्टात नमूद केल्यानुसार द्यावयाची भरसणी घ्यावयाची असल्याने रासनाभक्ति]

संचालक फलोत्पादन
 कृषि आयुक्तालय, पुणे-५

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत वयक्तिक लाभाध्यांचा शेतावर मसालापीक लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी प्रति हेक्टरी आर्थिक मागवंड सन २०२२-२३

फळभिकाचे नाव - तख्तुंग (नांदूर, मुंबई, आंतरराष्ट्रीय)

संख्या प्रती हेक्टरी १२०

मजुरी दर रु. २५६/- प्रमाणे

अ.क्र.	व्यय	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	अमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	अमीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	अमीक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडीपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
२	खडे खोदणे, आकार ०.६ X ०.६ X ०.६ मी एकूण खडे १२०	६४००	०	६४००	२५	०	०	०	०	०	०	०	०	६४००	०	६४००	२५
३	काटेरी झाडांचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाने खडे भरणे, शेणखत १.५ टन, रासायनिक खत सुपर फॉस्फेट २४० किग्रे, फिटकरासकाची मुकटी १ कि ग्रॅम (मिश्रित पॅरॅथिऑन)	३८४०	२०००	५८४०	१५	०	०	०	०	०	०	०	०	३८४०	२०००	५८४०	१५
२	रोपे लागवड करणे, किंमत रु. ३५ प्रती रोप संख्या १२०	३८४०	४२००	८०४०	१५	०	०	०	०	०	०	०	०	३८४०	४२००	८०४०	१५
३	झाडांचे रूपांतर करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५१२	८४०	१३५२	२	०	०	०	०	५१२	८४०	१३५२	२
५	खते देणे	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	१५३६	३०००	४५३६	६
६	आंतर मशागत करणे	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४	३०७२	०	३०७२	१२
७	पीक संरक्षण	५१२	३००	८१२	२	१०२४	३००	१३२४	४	१०२४	४००	१४२४	४	२५६०	१०००	३५६०	१०
८	पाणी देणे	९७२८	०	९७२८	३८	९७२८	०	९७२८	३८	९७२८	०	९७२८	३८	२९१८४	०	२९१८४	११४
९	इतर सॅकिंग	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०
	एकूण /	२५८५६	८५००	३४३५६	१०१	१२८००	२१४०	१९९४०	५०	१२२८८	१४००	१३६८८	४८	५०९४४	१२०४०	६२९८४	१९९

[दि. १. ३. २०२३]
 [दि. १. ३. २०२३]
 [दि. १. ३. २०२३]
 [दि. १. ३. २०२३]

संचालक फलोत्पादन
 कृषि आयुक्तालय, पुणे-५



परिशिष्ट क्र. १८

महान्या गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत वैयक्तिक लाभाध्याचा श्रेतावर मसालाचीक लागवड कार्यक्रम सहविषयासाठी प्रति हेक्टरी आर्थिक मापदंड सन २०२२-२३

फळपिकाचे नाव -जायफळ कलने(नारळ वागोमध्ये आंतरपिक)

संख्या प्रती हेक्टरी २५०

गजुरी दर रु.२५६/- प्रमाणे

अ.क्र.	विवरण	वर्ष महिले				वर्ष पुरुष				वर्ष वित्तरे				एकूण			
		गजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन	गजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन	गजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन	गजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन
१	२	४	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	सागवडीपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
२	खडे खोदणे,आकार ०.९ X०.६X ०.६ मी एकूण खडे २५०	२०४८०	०	२०४८०	८०	०	०	०	०	०	०	०	०	२०४८०	०	२०४८०	८०
३	काटेरी झाडांचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे																
१	माती व खत मिश्रणाने खडे गरणे , रोजगार ५ टन, वातावरिक खत सुपर फॉस्फेट २५० किग्रॅ, फिटकण-५०० किग्रॅ, मुक्तटी २५ कि.ग्रॅम (मिश्रित पॅन्थीऑन)	७६८०	७६२	८४४२	३०	०	०	०	०	०	०	०	०	७६८०	७६२	८४४२	३०
२	कलम लागवड करणे, किंमत रु. ६० प्रती यातम संख्या २५०	७६८०	१५०००	२२६८०	३०	०	०	०	०	०	०	०	०	७६८०	१५०००	२२६८०	३०
३	आळाचे रुपांतर करणे .	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५१२	३०००	३५१२	२	०	०	०	०	५१२	३०००	३५१२	२
५	खते देणे	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२
६	ऑंतर मर्यात करणे	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४
७	शिक संरक्षण	५१२	३००	८१२	२	१०२४	३००	१३२४	४	१०२४	४००	१४२४	४	१०२४	४००	१४२४	४
८	पानी देणे	१७२८	०	१७२८	३८	१७२८	०	१७२८	३८	१७२८	०	१७२८	३८	१७२८	०	१७२८	३८
९	इतर संकल्प	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०
	एकूण	४७६१६-	२८०६२	६५६७८	१८६	१२८००	४३००	१७१००	५०	१२२८८	१४००	१३६८८	४८	७२७०४	२३७६२	१२३४६६	२२२

[विप:- बाबत निविदासह वगैरे कुल्याणसार वरुडा अरबाबा सावसभक असोार सासायनिक संघालक फरलासान पुणे आयुक्तालय, पुणे-५]

UAT

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत वैयक्तिक लाभाऱ्यांचा शेतावर मसालापीक लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी प्रति हेक्टरी आर्थिक मापदंड सन २०२२-२३

अ.क्र.	वाप	चर्म पहीले						चर्म दुसरे						चर्म तिसरे					
		मजुरी	सामुग्री	एकूण	शुभीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	शुभीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	शुभीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	शुभीक दिन		
		३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८		
अ)	लागवडीपूर्व कामे																		
१	जमीन तयार करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०		
२	खडे खोदणे, आकार ०.९ X ०.९ X ०.९ मी एकूण खडे २५०	२०४८०	०	२०४८०	८०	०	०	०	०	०	०	०	०	२०४८०	०	२०४८०	८०		
३	काटेरी झाडांचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०		
ब)	सागवड व संवर्धन कामे																		
१	माती व खत मिश्रणाने खडे मरणे, रोजखत २.५ टन, रासायनिक खत सुपर फॉस्फेट २५० किग्रे, सिंदूरनाशाणाची मुकटी २५ कि.ग्राम (मिश्रित धेरेवीजाने)	७६८०	७६२	८४४२	३०	०	०	०	०	०	०	०	०	७६८०	७६२	८४४२	३०		
२	रोसे लागवड करणे, किंमत रु. २५/- प्रति रोप संख्या २५०	७६८०	६२५०	१३९३०	३०	०	०	०	०	०	०	०	०	७६८०	६२५०	१३९३०	३०		
३	झाडांचे रुपांतर करणे .	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०		
४	नांग्या मरणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०		
५	खत देणे	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२	५१२	१०००	१५१२	२		
६	आंतर मर्यामत करणे	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४	१०२४	०	१०२४	४		
७	भीक संरक्षण	५१२	३००	८१२	२	१०२४	३००	१३२४	४	१०२४	३००	१३२४	४	२५६०	१०००	३५६०	१०		
८	पाणी देणे	१७२८	०	१७२८	३८	१७२८	०	१७२८	३८	१७२८	०	१७२८	३८	२१६८	०	२१६८	३८		
९	इतर सकिर्ण	०	१०००	१०००		०		०		०		०		०	१०००	१०००	०		
१	एकूण	१७०६६	९३१२	५६९२८	२८६	१२८००	२३००	१५९००	५०	१२२८८	१४००	१३६८८	४८	७२७०४	११०१२	८५७१६	२८४		

संख्या २११२८ परतीव्यक्त

६४/८

श्रीराम

रुग्ण आरोग्यशास्त्र, पुणे-५

[टिप :- २११२८ निष्ठाभाषिके बमस के ल्यागुसार प्रवड्डा भरलाना, शावकिक आवाजिक अन्न वापरल्याक अनुसोय शाक.]

परिमित: ₹ 150

महाम्ना गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत वेदवस्तिक लाभार्थ्यांचा श्रेतावर मसालाप्रीक लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी प्रति हेक्टर आर्थिक मापदंड सन २०२२-२३ मजुरी दर रु. २५६/- प्रमाण

संख्या प्रती हेक्टर ३००

कृषिकाचे नाव - दालचिनी (नारळ योग्यते अंतराधिक)

अ.क्र.	वाप	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रीक दिन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
ख) लागवडीपूर्व कामे																	
१	जमीन तयार करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
२	खडे खोदणे आकार ०.६ X ०.६ X ०.६ मी एकूण खडे ३००	१०२४०	०	१०२४०	४०	०	०	०	०	०	०	०	०	१०२४०	०	१०२४०	४०
३	काटेरी झाडांचे मुंगण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
५	माती व उत मिश्रणाचे खडे भरणे, शेणखत १.५ टन, रासायनिक उत सुपर फोस्फेट ७५ किग्रॅ, फिटकणाशफाची मुळटी १८ किग्रॅ म (मिश्रित फॅकॅलीयॉन)	७६८०	६२४	८३०४	३०	०	०	०	०	०	०	०	०	७६८०	६२४	८३०४	३०
६	सेपे लागवड करणे, किंमत रु. ४०/- प्रती कतग संख्या ३००	६४००	१२०००	१८४००	२५	०	०	०	०	०	०	०	०	६४००	१२०००	१८४००	२५
७	झाडांचे रुपांतर करणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
८	नांगण भरणे	०	०	०	०	१०२४	२४००	३४२४	४	१५३६	३८४०	४०००	२५३६	१०२४	२४००	३४२४	४
९	उत देणे	१५३६	१००	१६३६	६	१५३६	१००	१६३६	६	३८४०	३०००	३५२४	६	३४०८	३०००	६४०८	६
१०	आंतर मशागत करणे	३८४०	१००	३९४०	१५	३८४०	३००	४१२०	५	३८४०	४००	४२४०	५	३८४०	३०००	४१२०	५
११	मीक संरक्षण	१२८०	३००	१५८०	५	१२८०	३००	१५८०	५	१२८०	४००	१६८०	५	३८४०	१०००	४२२०	५
१२	पाणी देणे	१५३६०	०	१५३६०	६०	१५३६०	०	१५३६०	६०	१५३६०	०	१५३६०	६०	१५३६०	०	१५३६०	६०
१३	इतर रॉकिंग	०	१०००	१०००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	१०००	१०००	०
१४	एकूण	४६३३६	१५०२४	६१३६०	१८१	२३०४०	३७००	२६७४०	१०	२२०१६	१४००	२३४१६	८६	११३१२	२०१२४	१११५१६	३५७

[रिप :- शासन - निर्णयामध्ये नमूद क्लॉन्सिंग खर्चा अर्थात खोवड्याक
- शासनाक मसालाप्रीक उबल वापरण्याक अनुमोदनासाठी]

संचालक पालोपावन
कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे - ५